

राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात
मुलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करुन
देण्यासाठी क्षेत्रविकास कार्यक्रम कार्यान्वित
करण्याबाबत. २०१४-१५

**महाराष्ट्र शासन
अल्पसंख्याक विभाग**

शासन निर्णय क्रमांक : ग्राक्षेवि २०१४/प्र.क्र.५१/१४/का.७,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

तारीख: २१/०६/२०१४

वाचा:- शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र.अविवि-२०१०/प्र.क्र.३१/१०/का.७,
दि.१४ मे, २०१३.

प्रस्तावना

राज्यातील ज्या ग्रामीण भागात अल्पसंख्याकांची लोकसंख्या लक्षणीय आहे, अशा ग्रामीण भागात मुलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन या भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायत क्षेत्रांकरिता सन २०१३-१४ या वर्षापासून ग्रामीण क्षेत्रविकास कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. ही योजना सन २०१४-१५ या वर्षात देखील राबविण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्पसंख्याक समूहाची (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, जैन व पारसी) लोकसंख्या किमान १०० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींना पुढील अनुज्ञेय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी शासनाकडून सन २०१४-१५ या वर्षात प्रति ग्रामपंचायत कमाल रु.१० लक्ष इतके अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल.

(अ) कब्रस्तान/स्मशान/अंत्यविधीच्या जागेसाठी संरक्षक भितीसह सर्व सुविधा,

(ब) सार्वजनिक सभागृह/शादीखाना हॉल,

(क) सर्व नागरी/पायाभूत सुविधा. उदा. पिण्याच्या पाण्याची सुविधा/ विद्युत पुरवठा / इदगाह / सांडपाण्याची व्यवस्था /रस्ते / पथदिवे/ सार्वजनिक स्वच्छतागृहे / अंगणवाडी, बालवाडी केंद्रे इ.

या योजनेतर्गत राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांतील तालुकानिहाय अल्पसंख्याक समूहाच्या लोकसंख्येच्या आधारे सुनिश्चित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत संख्येनुसार प्रति जिल्हा विवक्षित निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

योजनेच्या अंमलबजावणीची रुपरेषा व कार्यपध्दती :-

(अ) राज्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्पसंख्याक समूहाची (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, जैन व पारसी) एकूण लोकसंख्या किमान १०० किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतींचे निर्धारण (Determination / Identification) व अशा ग्रामपंचायतींची प्रतिक्रियादी -

या योजनेच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद यांची राहिल. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्पसंख्याक समूहाची एकूण लोकसंख्या किमान १०० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल. संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे विहीत केल्यानुसार प्रस्तुत योजनेच्या कार्यान्वयनासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने त्या-त्या जिल्ह्यातील/ तालुक्यातील अल्पसंख्याकांची किमान १०० किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींची संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या अल्पसंख्याक समूहाच्या लोकसंख्येचा उतरत्या क्रमानुसार अद्ययावत जिल्हास्तरीय यादी तयार करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. सन २०१३-१४ या मागील वर्षात संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून त्या-त्या जिल्ह्यांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतीच्या प्रस्तावांचा विहीत नमुन्यातील तपशील शासनास प्राप्त झाला होता. त्यानुसार संबंधित जिल्ह्यांमधील एकूण २८१ अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना सदर योजनेचा लाभ देण्यात आला आहे. सन २०१३-१४ या मागील आर्थिक वर्षात ज्या अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना प्रस्तुत योजनेचा लाभ देण्यात आला आहे, अशा ग्रामपंचायती वगळून सन २०१४-१५ या चालू वर्षासाठी संबंधित जिल्ह्याकरिता/तालुक्याकरिता परिशिष्ट-अ व ब मध्ये दर्शविण्यात आलेल्या ग्रामपंचायत संख्येच्या मर्यादेत जिल्हास्तरीय यादीमधील पुढील अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना या योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेतर्गत सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षात सुमारे ४४० अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायती अनुदान मिळण्यासाठी पात्र असतील. केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या अन्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अशा स्वरूपाच्या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना लाभ मिळत असल्यास, अशा अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना या योजनेतून दुहेरी लाभ अनुज्ञेय असणार नाही.

सन २००१ च्या जनगणनेनुसार राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यातील अल्पसंख्याक लोकसंख्येचे संबंधित तालुक्याच्या एकूण ग्रामीण भागाच्या लोकसंख्येशी असलेले प्रमाण विचारात घेऊन त्या त्या तालुक्यामधील योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. याबाबतचे जिल्हानिहाय व तालुकानिहाय विवरण या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" व "ब" मध्ये दर्शविण्यात आले आहे.

सन २००१ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील अल्पसंख्याक प्रवर्गनिहाय लोकसंख्या व या प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात सन २०१४-१५ या वर्षासाठी अर्थसंकल्पिय तरतुदीद्वारे उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून ४४० अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायत संख्येचे निर्धारण पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे :-

विषय	एकूण	मुस्लिम	बौद्ध	जैन	ख्रिश्चन	शीख	पारशी
ग्रामीण क्षेत्रातील अल्पसंख्याक लोकसमूहाची लोकसंख्या	६७,८५,८७०	३०,८९,५५२	३२,२८,५७३	२,८६,५५७	१,५९,५७७	२९,६११	**
प्रस्तावित योजनेअंतर्गत सन २०१४-१५ साठी लाभ मिळू शकणाऱ्या अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतीची संख्या	४४०	२००	२०९	१९	१०	०२	--

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अल्पसंख्याक लोकसंख्येच्या आधारे जिल्हानिहाय व तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या निश्चित करण्यात आली आहे. (परिशिष्ट "अ" व "ब") त्यानुसार जर एखाद्या अल्पसंख्याक प्रवर्गासाठी निर्धारित उद्दिष्टांच्या मर्यादेपेक्षा कमी प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा बाबींसंदर्भात अल्पसंख्याकांतील अन्य प्रवर्गातील ग्रामपंचायतीस अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येईल.

संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या जिल्हास्तरीय यादीमधील ज्या ग्रामपंचायतींना सन २०१३-१४ या मागील वर्षात प्रस्तुत योजनेचा लाभ देण्यात आला आहे, अशा अग्रस्थानावरील अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायती वगळता जिल्हास्तरीय यादीतील त्यापुढील अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षात या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल. मात्र या शासन निर्णयाच्या परिशिष्ट "अ" व परिशिष्ट "ब" मध्ये त्या त्या जिल्हा / तालुक्याकरिता विहित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत संख्येपेक्षा जास्त नाही, अशा प्रकारे सन २०१४-१५ या वर्षात सदर योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी / मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद यांच्याकडून सूचित केले जाईल. सन २००९ च्या जनगणनेनुसार सन २०१४-१५ या वर्षासाठी राज्यातील ग्रामीण भागातील अल्पसंख्याक समूहाच्या प्रवर्गानिहाय लोकसंख्येच्या आधारे सुमारे ४४० पात्र अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. सन २०११ च्या जनगणनेची यादी प्रकाशित झाल्यानंतर नवीन जनगणना २०११ च्या उपलब्ध माहितीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(ब) योजनेंतर्गत अनुदान मिळण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करताना अनुसरावयाची कार्यपद्धती व प्रस्तावांच्या सादरीकरणाचे टप्पे:-

संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या जिल्हास्तरीय यादीमधील ज्या ग्रामपंचायतींना सन २०१३-१४ या मागील वर्षात प्रस्तुत योजनेचा लाभ देण्यात आला आहे, अशा अग्रस्थानावरील अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायती वगळता जिल्हास्तरीय यादीतील त्यापुढील अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षात प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून सूचित करण्यात येईल व त्यानुसार संबंधित ग्रामपंचायती त्यांच्या कार्यक्षेत्रातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात हाती घ्यावयाच्या विकासकामांचे सविस्तर प्रस्ताव गट विकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती यांना दि. १५ जून पर्यंत सादर करतील. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींनी सादर करावयाच्या प्रस्तावात खालील कागदपत्रांचा समावेश असेल :-

- i) गावाची/ग्रामपंचायत क्षेत्रातील एकूण लोकसंख्या व अल्पसंख्याक प्रवर्ग निहाय लोकसंख्या आणि हाती घ्यावयाच्या विकासकामासंदर्भातील प्रपत्र -अ.
- ii) क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विकासकाम हाती घेण्यास ग्रामसभेने मंजूरी दिलेल्या ठरावाची प्रत.
- iii) क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाच्या विकासकामाचे शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती यांनी तपासून साक्षांकित केलेले सविस्तर अंदाजपत्रक.
- iv) क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात यावयाचे विकासकाम शासनाच्या अन्य तत्सम योजनेंतर्गत हाती घेण्यात आले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

वरील (अ) व (ब) येथील कार्यपद्धतीस अनुसरून अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून पंचायत समिती कार्यालय परिपूर्ण प्रस्ताव आपल्या शिफारशीसह मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद यांना दि. १५ जूलै पर्यंत सादर करील. मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद यांच्याकडून योजनेच्या विहित निकषांनुसार पात्र ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांचा विहित नमुन्यातील (प्रपत्र- ब) संक्षिप्त तपशील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस दि. १५ ऑगस्ट पर्यंत सादर केला जाईल. तदंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या ग्रामपंचायतीचा तपशील विहित नमुन्यात (प्रपत्र- ब) आपल्या शिफारशीसह शासनास दि. १ सप्टेंबर पर्यंत सादर केला जाईल.

(क) संबंधित अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींनी क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत प्रस्ताव सादर करताना अनुपालन करावयाच्या अटी व शर्ती :-

- i) संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात ज्या लोकवस्तीत अल्पसंख्याक समूहाच्या लोकसंख्येचे केंद्रिकरण झाले आहे, अशाच अल्पसंख्याक लोकवस्तीची निवड मुलभूत/पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता केली जावी.

- ii) अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात हाती घ्यावयाच्या विकास कामांचा प्रस्ताव तयार करताना संबंधित ग्रामपंचायतींनी त्या क्षेत्रातील अल्पसंख्यांक समूहाच्या मुलभूत व निकडीच्या गरजा लक्षात घ्याव्यात.
- iii) या योजनेतून अल्पसंख्यांक समाजाचा सामूहिक लाभ होईल अशी सार्वजनिक हिताचीच कामे हाती घ्यावीत. वैयक्तिक लाभाच्या योजना हाती घेण्यात येवू नये.

(ड) अल्पसंख्यांक बहुल ग्रामपंचायती यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी व अनुदानासाठी शिफारस :-

राज्यातील संबंधित गटातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामपंचायतींकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडून केली जाईल. छाननीदरम्यान ज्या ग्रामपंचायतींच्या प्रस्तावामध्ये काही त्रुटी अथवा अपूर्ण कागदपत्रे असल्याचे आढळून येईल अशा ग्रामपंचायतींना त्रुटी /आवश्यक कागदपत्रे यांची १५ दिवसांच्या आत पुर्तता करण्याबाबत कळविण्यात येईल. सर्व परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती हे सर्व पात्र ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आपल्या शिफारशीसह मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद यांना सादर करतील.

संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद यांच्याकडून पात्र ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांचा तपशील संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर सादर करण्यात येईल. ही समिती योजनेसाठी पात्र ग्रामपंचायतींचा संक्षिप्त तपशील आपल्या शिफारशीसह विहित नमुन्यात (प्रपत्र- ब) शासनास सादर करील.

सन २०१४-१५ या वर्षाकरिता या योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे वेळापत्रक:-

अ.क्र.	कालावधी	प्रस्तावाच्या सादरीकरणाचा टप्पा
१	०५ जुलै पर्यंत	ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी, संबंधित अल्पसंख्यांक बहुल ग्राम पंचायत क्षेत्रासाठी आपले प्रस्ताव गट विकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती यांना सादर करतील.
२	१५ जुलै पर्यंत	गटविकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती, प्रस्तावांची छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद यांना सादर करतील.
३	१५ ऑगस्ट पर्यंत	सर्व प्राप्त प्रस्तावांची छाननी करून संबंधित जिल्ह्यातील पात्र अल्पसंख्यांक बहुल ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांचा विहित नमुन्यातील (प्रपत्र- ब) संक्षिप्त तपशील मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद हे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सादर करतील.
४	१ सप्टेंबर पर्यंत	जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती योजनेसाठी पात्र ग्रामपंचायतींचा संक्षिप्त तपशील आपल्या शिफारशीसह विहित नमुन्यात (प्रपत्र- ब) शासनास सादर करील.

(इ) अनुदान वितरण :-

राज्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून त्या त्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींच्या प्रस्तावांचा विहित नमुन्यातील तपशील शासनास प्राप्त झाल्यानंतर संबंधित जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मागणीनुसार परंतु अनुदानाच्या कमाल विहित मर्यादेपेक्षा जास्त नाही, अशा तऱ्हेने अनुदान मंजूर केले जाईल. त्या त्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना मंजूर करण्यात आलेले अनुदान संबंधित जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना शासनाकडून वितरित केले जाईल. तद्वंतर त्या त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद अनुदानाचे वाटप संबंधित ग्रामपंचायतींना करतील. या योजनेअंतर्गत घेण्यात येणारी विकास कामे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येतील.

(फ) क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानाच्या विनियोगाबाबतची उपयोजिता प्रमाणपत्रे व विकासकामांची छायाचित्रे :-

जिल्हापरिषदेकडून अनुदान वितरित करण्यात आल्यानंतर त्या आर्थिक वर्षात संबंधित ग्रामपंचायतींनी प्रस्तावात नमूद केलेली कामे पूर्ण करणे आवश्यक आहे व याबाबतची विहित नमुन्यातील उपयोजिता प्रमाणपत्रे (प्रपत्र- क) आणि विकासकामांची छायाचित्रे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अल्पसंख्याक विकास विभागाकडे सादर करणे अनिवार्य असेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रशासकीय कामकाजासाठी जिल्ह्यांना वितरित करण्यात येणाऱ्या अनुदानाच्या प्रत्येकी १% इतकी अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल. या प्रशासकीय कामकाजासाठी वितरित केलेल्या रकमेतून ७५% रक्कम ही योजनेच्या कामासाठी उपलब्ध करून घेण्यात येणाऱ्या कर्मचारी सेवांवर तर उर्वरित २५% रक्कम कार्यालयीन खर्चासाठी वापरण्यात यावी.

या योजनेसंदर्भातील तक्रारींचे निराकरण संबंधित जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर केले जाईल व याबाबत त्यांचा निर्णय अंतिम असेल.

(ग) विकासकाम ज्या ठिकाणी हाती घेण्यात आले आहे, त्या स्थळास शासन प्रतिनिधींच्या प्रासंगिक भेटी:-

क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायत क्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या अथवा पूर्ण झालेल्या विकासकामांची पाहणी करण्याकरिता शासनाचे अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या स्थळास प्रासंगिक भेटी देतील व कामाच्या प्रगतीची व दर्जाची तपासणी करून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करतील.

या योजनेंतर्गत होणारा खर्च " मागणी क्र. झेड ई -१, २२३५ - सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२-समाजकल्याण, १९८-ग्रामपंचायतींना सहाय्य, राज्य योजनेंतर्गत योजना, ०१ अल्पसंख्याकांना सहाय्य, (०१) (०१) अल्पसंख्याक बहुल ग्रामपंचायतींना सहाय्यक अनुदान (२२३५ बी ०८५)" या लेखाशिर्षाखाली दर्शविण्यात येईल व सन २०१४-१५ या वित्तीय वर्षात या शीर्षाखाली उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०६२११६४९३५७६१४असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(भा. ज. गाडेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. मा.उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,
४. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,
५. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,
६. महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर,
७. महालेखापाल १/२ (लेखापरीक्षा) , मुंबई / नागपूर,
८. सर्व विभागीय आयुक्त,
९. सर्व जिल्हाधिकारी,
१०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
११. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१४. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
१५. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (प्रसिध्दीसाठी),
१६. सर्व मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१७. सर्व मंत्रालयीन विभाग,
१८. सह सचिव/उप सचिव/सर्वअवर सचिव/सर्व कक्ष अधिकारी, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१९. अपर मुख्य सचिव, अल्पसंख्याक विकास, यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
२०. निवडनस्ती (कार्या.७).

शासन निर्णय क्रमांक : ग्राक्षेवि-२०१४/प्र.क्र.५१/का.७, दि. २१/०६/२०१४ सोबतचे,

प्रपत्र - अ

"राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रांत मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्षेत्रविकास कार्यक्रम सन २०१४-१५" या योजनेतर्गत संबंधित ग्रामपंचायतींनी कामांचे अंदाजपत्रक व इतर आवश्यक कागदपत्रांसह सादर करावयाची माहिती -

१)	या योजनेतर्गत हाती घ्यावयाची विकासकामे	१)
		२)
		३)
२)	कामाचा फायदा ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्या भागांना होणार आहे त्या भागांची नावे	१)
		२)
		३)
३)	कामांसाठी अंदाजित खर्च	१)
		२)
		३)
४)	काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी	१)
		२)
		३)
५)	ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या- (२००१ च्या जनगणनेनुसार)	
६)	ग्रामपंचायतीच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या व टक्केवारी - (२००१ च्या जनगणनेनुसार /अन्य आधाराद्वारे उदा. मालमत्ता कर नोंदवही रजिस्टर)	
	ठिकाण : दिनांक :	सही ग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवक, संबंधित ग्रामपंचायत

शासन निर्णय क्रमांक : ग्राक्षेवि-२०१४/प्र.क्र. ५१/का.७, दि. २१/०६/२०१४ सोबतचे,

प्रपत्र - ब

राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत /पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सन २०१४-१५ या वर्षाकरिता" कार्यान्वित करण्यात आलेल्या क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत संबंधित ग्रामपंचायतींनी सादर केलेल्या प्रस्तावांचा संक्षिप्त तपशील-
जिल्हा :-

अ. क्र	ग्रामपंचायतीचे नाव व तालुका	ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या	ग्रामपंचायतीच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्पसंख्याकांची प्रवर्गनिहाय लोकसंख्या व टक्केवारी	क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाचे विकासकाम / विकासकामे	विकासकाम हाती घेण्यास ग्रामसभेने मंजूरी दिलेला ठराव क्रमांक व दिनांक	क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाच्या विकासकामा करिता सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रका नुसार येणारा खर्च व त्यानुसार मागणी केलेला निधि	जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची शिफारस
१	२	३	४	५	६	७	८
१							
२							
३							
४							
५							

शासन निर्णय क्रमांक : ग्राक्षेवि-२०१४/प्र.क्र. ५१/का.७, दि. २१/०६/२०१४ सोबतचे

प्रपत्र-क

उपयोजिता प्रमाणपत्राचा नमुना

प्रमाणित करण्यात येते की, अल्पसंख्याक विकास विभागाने राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यान्वित केलेल्या क्षेत्रविकास कार्यक्रमांतर्गत शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग, क्र. ,दि. अन्वये सन २० - २० या वर्षात वितरित केलेला रु. (अक्षरी रु.) एवढा निधि पुढील विकासकामांसाठी उपयोगात आणला आहे :-

विकासकाम/ विकासकामे	वापरलेली रक्कम
अ	
ब	
क	
ड	

२. असेही प्रमाणित करण्यात येते की, क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ज्या निकष / अटीनुसार शासनाने अनुदान मंजूर केले होते, त्या निकष/ अटीची यथायोग्यरित्या पूर्तता करण्यात आली आहे. तसेच ज्या प्रयोजनाकरिता निधि मंजूर करण्यात आला होता, त्याच प्रयोजनाकरिता निधिचा प्रत्यक्षात विनियोग झाला आहे, याची खातरजमा करण्याकरिता मी खालील दस्तऐवज/अभिलेखांची तपासणी केली आहे :-

१. प्रमाणक आणि पुस्तक लेखा (Vouchers and Book of Accounts)
२. मोजणी पुस्तके (Measurement Books)
३. सहायक अनुदान / कर्ज नोंदवही (Grant-in-aid/ Loan Register)
४. खर्च नोंदवही (Expenditure Register)

ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक, संबंधित ग्रामपंचायत यांची स्वाक्षरी	मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित जिल्हा परिषद यांची प्रतिस्वाक्षरी
नाव तारीख स्थळ कार्यालय मुद्रा	नाव तारीख स्थळ कार्यालय मुद्रा

शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग क. ग्राधेवि-२०१४/प्र.क.५१/का.७ खोबतचे
परिशिष्ट-अ

ड- २५००-२५

District	Rural	Total minority	Muslim	Christian	Sikh	Buddhist	Jain	Elegible GPs for					Total GPs
								Muslim	Christian	Sikh	Buddhist	Jain	
1	2	3	4	5	6	7	8	9	10	11	12	13	14
MAHARASHTRA	Rural	6785870	3081552	159577	29611	3228573	286557						
Akola	Rural	332047	108881	920	366	219496	2384	7	0	0	14	0	21
Buldana	Rural	432130	160734	1326	846	264762	4462	10	0	0	17	0	27
Amravati	Rural	405229	138835	3833	1291	257922	3348	9	0	0	17	0	26
Washim	Rural	194599	54640	495	168	136031	3265	4	0	0	9	0	13
Hingoli	Rural	185665	50912	292	284	131701	2476	3	0	0	9	0	12
Aurangabad	Rural	356184	245935	3801	944	97777	7727	16	0	0	6	1	23
Nanded	Rural	396647	174108	1672	2637	216491	1739	11	0	1	14	0	26
Jalna	Rural	236974	128299	4645	671	100207	3152	8	1	0	7	0	16
Wardha	Rural	150797	21481	1551	1232	125165	1368	1	0	0	8	0	9
Ratnagiri	Rural	251352	132142	2001	606	113848	2755	9	0	0	7	0	16
Parbhani	Rural	168797	69243	327	316	97583	1328	5	0	0	6	0	11
Nagpur	Rural	219556	26146	3064	1846	186685	1815	2	0	1	12	0	15
Yavatmal	Rural	294471	108216	2068	994	178543	4650	7	0	0	12	0	19
Bhandara	Rural	140802	10343	1008	422	128549	480	1	0	0	8	0	9
Gadchiroli	Rural	83079	11024	3284	393	68180	198	1	0	0	4	0	5
Chandrapur	Rural	192163	20005	2694	1341	167155	968	1	0	0	11	0	12
Latur	Rural	211020	163164	658	920	43472	2806	11	0	0	3	0	14
Jalgaon	Rural	338019	240778	1550	891	84210	10590	16	0	0	5	1	22
Gondiya	Rural	113918	11615	643	799	100398	463	1	0	0	6	0	8
Raigarh	Rural	175936	98921	4260	1021	68841	2893	6	0	0	4	0	10
Bid	Rural	186029	138832	647	484	41810	4256	9	0	0	3	0	12
Kolhapur	Rural	249073	109976	8324	990	30797	98986	7	1	0	2	7	17
Osmanabad	Rural	118756	96372	472	712	18366	2834	6	0	0	1	0	7
Sangli	Rural	182548	97937	1428	522	25462	57199	6	0	0	2	4	12
Satara	Rural	193339	77607	1961	765	108203	4803	5	0	0	7	0	12
Thane	Rural	160753	58894	54990	1348	40478	5043	4	4	0	3	1	12
Solapur	Rural	185461	156871	1291	1493	13691	12115	10	0	0	1	1	12
Sindhudurg	Rural	53813	17528	12248	224	22690	1123	1	1	0	1	0	3
Ahmadnagar	Rural	199178	148806	9785	1731	25104	13752	10	1	0	2	1	14
Pune	Rural	178125	79008	5913	1343	80277	11584	5	1	0	5	1	12
Nandurbar	Rural	47285	24781	16328	324	3593	2259	2	1	0	0	0	3
Dhule	Rural	53790	37107	3644	392	7322	5325	2	0	0	1	1	4
Nashik	Rural	98335	62411	254	1295	23764	8411	4	0	0	2	1	7
								200	10	2	209	19	440

शासन निर्णय, अल्पसंख्याक विकास विभाग क्र.ग्राक्षेवि-२०१४/प्र.क्र.५१/का-७				
सोबतचे परिशिष्ट-ब				
Sr.No.	Area Name	Total Population of Minorities	% of Minorities to the Total Minority Population in the State (Rural)	No. of eligible GPs under the rural area dev scheme (out of total 440 GPs)
	MAHARASHTRA	18684688		
	MAHARASHTRA (Rural)	6785870	100	440
	Ahmadnagar	199178	2.94	14
1	Akola	12295	0.18	1
2	Sangamner	15899	0.23	1
3	Kopargaon	13692	0.20	1
4	Rahta	22146	0.33	1
5	Shrirampur	15614	0.23	1
6	Nevasa	24534	0.36	2
7	Shevgaon	17615	0.26	1
8	Pathardi	11379	0.17	1
9	Nagar	12466	0.18	1
10	Rahuri	15888	0.23	1
11	Parner	11639	0.17	1
12	Shrigonda	10403	0.15	1
13	Karjat	9213	0.14	1
14	Jamkhed	6395	0.09	0
	Akola	332047	4.89	21
15	Telhara	45972	0.68	3
16	Akot	36838	0.54	2
17	Balapur	48873	0.72	3
18	Akola	83317	1.23	5
19	Murtijapur	48722	0.72	3
20	Patur	28441	0.42	2
21	Barshitakli	39884	0.59	3
	Amravati	405229	5.97	26
22	Dharni	10629	0.16	1
23	Chikhaldara	1390	0.02	0
24	Anjangaon Surji	29305	0.43	2
25	Achalpur	33133	0.49	2
26	Chandurbazar	51086	0.75	3
27	Morshi	35578	0.52	2
28	Warud	25653	0.38	2
29	Teosa	20172	0.30	1
30	Amravati	42287	0.62	3
31	Bhatkuli	39998	0.59	3

32	Daryapur	43196	0.64	3
33	Nandgaon-Khandeshwar	36436	0.54	2
34	Chandur Railway	17501	0.26	1
35	Dhamangaon Railway	18865	0.28	1
	Aurangabad	356184	5.25	23
36	Kannad	41479	0.61	3
37	Soegaon	19659	0.29	1
38	Sillod	60602	0.89	4
39	Phulambri	20882	0.31	1
40	Aurangabad	58966	0.87	4
41	Khuldabad	19067	0.28	1
42	Vaijapur	26073	0.38	2
43	Gangapur	57401	0.85	4
44	Paithan	52055	0.77	3
	Bhandara	140802	2.07	9
45	Tumsar	13896	0.20	1
46	Mohadi	11967	0.18	1
47	Bhandara	25792	0.38	2
48	Sakoli	20463	0.30	1
49	Lakhani	19027	0.28	1
50	Pauni	28021	0.41	2
51	Lakhadur	21636	0.32	1
	Bid	186029	2.74	12
52	Ashti	16131	0.24	1
53	Patoda	6763	0.10	1
54	Shirur (Kasar)	6149	0.09	0
55	Georai	25670	0.38	2
56	Manjlegaon	27323	0.40	2
57	Wadwani	12974	0.19	1
58	Bid	30534	0.45	2
59	Kaij	21430	0.32	1
60	Dharur	1914	0.03	0
61	Parli	15908	0.23	1
62	Ambejogai	21233	0.31	1
	Buldhana	432130	6.37	27
63	Jalgaon (Jamod)	22230	0.33	1
64	Sangrampur	29485	0.43	2
65	Shegaon	25381	0.37	2
66	Nandura	27751	0.41	2
67	Malkapur	16284	0.24	1
68	Motala	35410	0.52	2
69	Khamgaon	60737	0.90	4
70	Mehkar	44101	0.65	3
71	Chikhli	51928	0.77	3

72	Buldhana	49643	0.73	3
73	Deolgaon Raja	18364	0.27	1
74	Sindkhed Raja	32582	0.48	2
75	Lonar	18234	0.27	1
	Chandrapur	192163	2.83	12
76	Warora	10514	0.15	1
77	Chimur	27676	0.41	2
78	Nagbhir	19643	0.29	1
79	Bhrahmapuri	18627	0.27	1
80	Sawali	12322	0.18	1
81	Sindewahi	15063	0.22	1
82	Bhadravati	8301	0.12	0
83	Chandrapur	15852	0.23	1
84	Mul	10920	0.16	1
85	Pombhurna	5153	0.08	0
86	Ballarpur	6730	0.10	0
87	Korpana	12383	0.18	1
88	Rajura	16041	0.24	1
89	Gondpipri	12938	0.19	1
	Dhule	53790	0.79	4
90	Shirpur	8667	0.13	1
91	Sindkhede	10801	0.16	1
92	Sakri	16923	0.25	1
93	Dhule	17399	0.26	1
	Gadchiroli	83079	1.22	5
94	Desaiganj (Vadasa)	7374	0.11	0
95	Armori	10019	0.15	1
96	Kurkheda	9082	0.13	1
97	Korchi	3395	0.05	0
98	Dhanora	4451	0.07	0
99	Gadchiroli	9340	0.14	1
100	Chamorshi	14685	0.22	1
101	Mulchera	1960	0.03	0
102	Etapalli	3238	0.05	0
103	Bhamragad	1280	0.02	0
104	Aheri	12019	0.18	1
105	Sironcha	6236	0.09	0
	Gondia	113918	1.68	8
106	Tirora	9567	0.14	0
107	Goregaon	10111	0.15	1
108	Gondia	27824	0.41	2
109	Amgaon	10857	0.16	1
110	Salekasa	3815	0.06	0
111	Sadak-Arjuni	12469	0.18	1

112	Arjuni Morgaon	27774	0.41	2
113	Deori	11501	0.17	1
	Hingoli	185665	2.74	12
114	Sengaon	36144	0.53	2
115	Hingoli	36226	0.53	2
116	Aundha (Nagnath)	31491	0.46	2
117	Kalamnuri	41097	0.61	3
118	Basmath	40707	0.60	3
	Jalgaon	338019	4.98	22
119	Chopda	15686	0.23	1
120	Yawal	39893	0.59	3
121	Raver	51866	0.76	3
122	Edlabad	27293	0.40	2
123	Bodvad	16013	0.24	1
124	Bhusawal	18871	0.28	1
125	Jalgaon	21277	0.31	1
126	Erandoi	17005	0.25	1
127	Dharangaon	9204	0.14	1
128	Amalner	6622	0.10	0
129	Parola	5605	0.08	0
130	Bhadgaon	11979	0.18	1
131	Chalisgaon	15610	0.23	1
132	Pachora	24783	0.37	2
133	Jamner	56312	0.83	4
	Jalna	236974	3.49	16
134	Bhokardan	39422	0.58	2
135	Jafferabad	28501	0.42	2
136	Jalna	43097	0.64	3
137	Badnapur	26263	0.39	2
138	Ambad	24716	0.36	2
139	Ghansawangi	29378	0.43	2
140	Partur	21576	0.32	1
141	Mantha	24021	0.35	2
	Kolhapur	249073	3.67	17
142	Shahuwadi	10067	0.15	1
143	Panhala	11062	0.16	1
144	Hatkangale	76099	1.12	5
145	Shirol	89348	1.32	6
146	Karvir	16772	0.25	1
147	Bavda	1910	0.03	0
148	Radhanagari	6095	0.09	0
149	Kagal	11129	0.16	1
150	Bhudargad	5260	0.08	0
151	Ajra	2764	0.04	0

152	Gadhingalaj	10813	0.16	1
153	Chandgad	7754	0.11	1
	Latur	211020	3.11	14
154	Latur	29557	0.44	2
155	Renapur	14922	0.22	1
156	Ahmadpur	23620	0.35	1
157	Jalkot	9981	0.15	1
158	Chakur	23781	0.35	2
159	Shirur-Anantpal	9437	0.14	1
160	Ausa	30927	0.46	2
161	Nilanga	35066	0.52	2
162	Deoni	11496	0.17	1
163	Udgir	22233	0.33	1
	Nagpur	219556	3.24	15
164	Narkhed	16369	0.24	1
165	katol	18584	0.27	1
166	Kalameshwar	13487	0.20	1
167	Savner	22935	0.34	2
168	Parseoni	12070	0.18	1
169	Ramtek	10269	0.15	1
170	Mauda	13412	0.20	1
171	Kamptee	12617	0.19	1
172	Nagpur (Rural)	21916	0.32	1
173	Nagpur (Urban)	0	0.00	0
174	Hingna	15340	0.23	1
175	Umred	19940	0.29	1
176	Kuhi	25346	0.37	2
177	Biwapur	17271	0.25	1
	Nanded	396647	5.85	26
178	Mahoor	15781	0.23	1
179	Kinwat	22607	0.33	1
180	Himayatnagar	20152	0.30	1
181	Hadgaon	41772	0.62	3
182	Ardhapur	27550	0.41	2
183	Nanded	46915	0.69	3
184	Mudkhed	15255	0.22	1
185	Bhokar	21890	0.32	1
186	Umri	12438	0.18	1
187	Darmabad	11329	0.17	0
188	Biloli	23236	0.34	2
189	Naigaon (Khairgaon)	27852	0.41	2
190	Loha	30612	0.45	2
191	Kandhar	28152	0.41	2
192	Mukhed	27670	0.41	2

193	Delgur	23436	0.35	2
	Nandurbar*	47285	0.70	3
194	Akkalkuwa	15147	0.22	1
195	Akrani	1368	0.02	0
196	Talode	1314	0.02	0
197	Shahade	7530	0.11	1
198	Nandurbar	5329	0.08	0
199	Nawapur	16597	0.24	1
	Nashik	98335	1.45	7
200	Surgana	820	0.01	0
201	Kalwan	3289	0.05	0
202	Deola	2432	0.04	0
203	Baglan	6024	0.09	1
204	Malegaon	15178	0.22	1
205	Nandgaon	5425	0.08	0
206	Chandvad	9272	0.14	1
207	Dindori	6966	0.10	1
208	Peint	800	0.01	0
209	Trimbakeshwar	1884	0.03	0
210	Nashik	4660	0.07	0
211	Igatpuri	3881	0.06	0
212	Sinnar	6637	0.10	1
213	Niphad	21214	0.31	1
214	Yevla	9853	0.15	1
	Osmanabad	118756	1.75	7
215	Paranda	6157	0.09	0
216	Bhum	6884	0.10	0
217	Washi	6541	0.10	0
218	Kalamb	14705	0.22	1
219	Osmanabad	29966	0.44	2
220	Tuljapur	20873	0.31	1
221	Lohara	10597	0.16	1
222	Umarga	23033	0.34	2
	Parbhani	168797	2.49	11
223	Sailu	16582	0.24	1
224	Jintur	39095	0.58	3
225	Parbhani	39415	0.58	3
226	Manwath	10643	0.16	0
227	Pathri	11554	0.17	1
228	Sonpeth	6316	0.09	0
229	Gangakhed	11040	0.16	1
230	Palam	12985	0.19	1
231	Purna	21167	0.31	1
	Pune	178125	2.62	12

232	Junnar	22256	0.33	2
233	Ambegaon	7305	0.11	1
234	Shirur	13845	0.20	1
235	Khed	13800	0.20	1
236	Mawal	17070	0.25	1
237	Mulshi	8769	0.13	1
238	Haweli	21540	0.32	1
239	Pune City	0	0.00	0
240	Daund	19425	0.29	1
241	Purandhar	4964	0.07	0
242	Velhe	2997	0.04	0
243	Bhor	9769	0.14	1
244	Baramati	15905	0.23	1
245	Indapur	20454	0.30	1
	Raigarh	175936	2.59	10
246	Uran	5062	0.07	0
247	Panvel	16157	0.24	1
248	Karjat	11960	0.18	1
249	Khalapur	10357	0.15	1
250	Pen	3772	0.06	0
251	Alibag	9329	0.14	0
252	Murud	12478	0.18	1
253	Roha	7383	0.11	0
254	Sudhagad	3597	0.05	0
255	Mangaon	25600	0.38	2
256	Tala	6268	0.09	0
257	Shrivardhan	17683	0.26	1
258	Mhasla	12116	0.18	1
259	Mahad	29479	0.43	2
260	Poladpur	4695	0.07	0
	Ratnagiri	251352	3.7	16
261	Mandangad	17402	0.26	1
262	Dapoli	34301	0.51	2
263	Khed	34542	0.51	2
264	Chiplun	33375	0.49	2
265	Guhagar	18802	0.28	1
266	Ratnagiri	42444	0.63	3
267	Sangameshwar	35863	0.53	2
268	Lanja	13293	0.20	1
269	Rajapur	21330	0.31	2
	Sangli	182548	2.69	12
270	Shirala	8343	0.12	1
271	Walwa	27301	0.40	2
272	Palus	22225	0.33	1

273	Khanapur	15861	0.23	1
274	Atpadi	6773	0.10	0
275	Tasgaon	11332	0.17	1
276	Miraj	62644	0.92	4
277	Kavate-Mahankal	7592	0.11	1
278	Jat	20477	0.30	1
	Satara	193339	2.85	12
279	Mahabaleshwar	4454	0.07	0
280	Wai	12774	0.19	1
281	Khandala	8581	0.13	1
282	Phaltan	14765	0.22	1
283	Man	7770	0.11	0
284	Khatav	17444	0.26	1
285	Koregaon	22182	0.33	1
286	Satara	21327	0.31	1
287	Jaoli	8084	0.12	1
288	Patan	20310	0.30	1
289	Karad	55648	0.82	4
	Sindhudurg	53813	0.79	3
290	Devgad	11184	0.16	1
291	Vaibhavvadi	5592	0.08	0
292	Kankavli	14228	0.21	1
293	Malwan	5426	0.08	0
294	Vengurla	2822	0.04	0
295	Kudal	6743	0.10	1
296	Sawantwadi	5700	0.08	0
297	Dodamarg	2118	0.03	0
	Solapur	185461	2.73	12
298	Karmala	9164	0.14	1
299	Madha	13588	0.20	1
300	Barshi	16562	0.24	1
301	Solapur North	6925	0.10	0
302	Mohol	17599	0.26	1
303	Pandharpur	16633	0.25	1
304	Malshiras	30026	0.44	2
305	Sangole	8992	0.13	1
306	Mangalvedhe	6875	0.10	0
307	Solapur South	28260	0.42	2
308	Akkalkot	30837	0.45	2
	Thane	160753	2.37	12
309	Talasari	4563	0.07	0
310	Dahanu	7450	0.11	1
311	Vikramgad	766	0.01	0
312	Jawhar	614	0.01	0

313	Mokhada	2152	0.03	0
314	Vada	5137	0.08	0
315	Palghar	15746	0.23	1
316	Vasai	63991	0.94	4
317	Thane	0	0.00	0
318	Bhiwandi	22062	0.33	2
319	Shahapur	12149	0.18	1
320	Kalyan	8683	0.13	1
321	Ulhasnagar	0	0.00	0
322	Ambarnath	7317	0.11	1
323	Murbad	10123	0.15	1
	Wardha	150797	2.22	9
324	Ashti	13451	0.20	1
325	Karanja	7674	0.11	1
326	Arvi	15534	0.23	1
327	Seloo	17369	0.26	1
328	Wardha	36125	0.53	2
329	Deoli	22276	0.33	1
330	Hinganghat	20980	0.31	1
331	Samudrapur	17388	0.26	1
	Washim	194599	2.87	13
332	Malegaon	38245	0.56	3
333	Mangrulpir	31318	0.46	2
334	Karanja	39998	0.59	3
335	Manora	18965	0.28	1
336	Washim	35972	0.53	2
337	Risod	30101	0.44	2
	Yavatmal	294471	4.34	19
338	Ner	32483	0.48	2
339	Babulgaon	16061	0.24	1
340	Kalamb	12875	0.19	1
341	Yavatmal	23598	0.35	2
342	Darwha	26507	0.39	2
343	Digras	12968	0.19	1
344	Pusad	42014	0.62	3
345	Umarkhed	37513	0.55	2
346	Mahagaon	24732	0.36	2
347	Arni	21542	0.32	1
348	Ghatanji	9541	0.14	1
349	Kelapur	7787	0.11	0
350	Ralegaon	8796	0.13	0
351	Maregaon	4837	0.07	0
352	Zari-Jamani	3890	0.06	0
353	Wani	9330	0.14	1